

# सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

( पूर्वीचे पुणे विद्यापीठ )



परिपत्रक क्र. २४३/२०२३

**विषय :- कर्मचाऱ्यांना सणानिमित्त उचल देण्यासंबंधी..**

विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना सणानिमित्त खाली नमूद केलेल्या अटीवर उचल रक्कम मंजूर करण्यात येत आहे.

१) सणानिमित्तची उचल रक्कम वर्षातून फक्त एकदाच दिवाळी / नाताळ / बुध जयंती / ईद अथवा मा.कुलगुरु यांच्या संमतीने अन्य कोणत्याही महत्वाच्या एकाच सणासाठी खालीलप्रमाणे मंजूर केली जाईल.

| अ.क्र. | उचल कोणत्या सेवकांना देता येईल  | उचल रक्कम                        | वसुलीचे हप्ते | हमीपत्र आवश्यक आहे/नाही             |
|--------|---|----------------------------------|---------------|-------------------------------------|
| १.     | कायम सेवेतील शिक्षक व शिक्षकेतर सेवक  | रु.४०,०००/-<br>किंवा रु.५०,०००/- | १०            | नाही                                |
| २.     | परीवीक्षा कालावधी / हंगामी सेवेतील नियमित वेतनश्रेणीतील शिक्षक व शिक्षकेतर सर्व सेवक आणि संशोधन सहायक | रु.४०,०००/-<br>किंवा रु.५०,०००/- | १०            | आहे<br>(दोन कायम सेवकांची हमीपत्रे) |
| ३.     | प्रशासन शिक्षकेतर कक्षामार्फत जाहिरातीव्वरे नेमण्यात आलेले एकत्रित वेतनावरील सेवक                     | रु.२०,०००/-                      | १०            | आहे<br>(दोन कायम सेवकांची हमीपत्रे) |

२) उचल घेतलेल्या रकमेची वसूली ज्या महिन्यात उचल दिली जाईल तो व त्यानंतरचा महिना सोडून येणाऱ्या महिन्यापासूनच्या वेतनामधून समान हप्त्यात केली जाईल. सदर उचल रकमेचा लाभ केवळ उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या सेवकांनाच लागू राहील.

दिवाळी सणासाठी उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या सेवकांपैकी ज्यांना उचल रक्कम घेण्याची इच्छा असेल, त्यांनी आपले विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या [www.unipune.ac.in](http://www.unipune.ac.in) या संकेतस्थळावर Human Resource Management System - For Employee येथे जाऊन Login करून उचल रकमेचा योग्य तो पर्याय निवङ्गून दिनांक २५ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत सदर अर्जाची प्रिंटआउट वित्र व लेखा विभागातील वेतन कक्षास दिनांक २७ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत अ.क्र.२ व ३ मधील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी (अ.क्र. १ वगळता) सादर करावी. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. देण्यात आलेल्या उचल रकमेची वसूली डिसेंबर, २०२३ च्या वेतनापासून करण्यात येईल.

(टिप :- ऑनलाईन अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास विद्यापीठाच्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी सेलमध्ये १३७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.)

गणेशखिंड, पुणे ४११ ००७  
जा.क्र.ए.एन/ ३४२२  
दिनांक :- २० ऑक्टोबर, २०२३

(डॉ.प्रफुल्ल पवार)  
कुलसचिव

प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी :-

- १) मा.विभागप्रमुख, सर्व शैक्षणिक विभाग
- २) मा.शाखाप्रमुख, सर्व प्रशासकीय शाखा

} यांना विनंती की, सदर परिपत्रक त्यांच्या विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या निर्दर्शनास आणावे.